

महाराष्ट्रात सुरु झाला पहिला पॉड टॅक्सी प्रकल्प

Thane • Published: 03 Dec 2025 • Language: MR



महानगरांमध्ये वाढती लोकसंख्या आणि रस्त्यांवरील वाढता ताण यामुळे वाहतूक कोंडी ही मोठी समस्या बनली आहे. रस्ते रुंदावले, पण वाहनांची संख्या त्याहूनही वेगाने वाढली. अशा परिस्थितीत पॉड टॅक्सी ही संकल्पना शहरी वाहतुकीसाठी एक आधुनिक, प्रभावी आणि प्रदूषणमुक्त पर्याय म्हणून पुढे येत आहे.

पॉड टॅक्सी ही लहान, चालकविरहित इलेक्ट्रिक वाहने असून ती उंच मार्गिकांवर धावतात. प्रत्येक पॉडमध्ये चार ते सहा प्रवासी बसू शकतात आणि हे वाहन प्रवाशांना थेट त्यांच्या गंतव्यस्थळी पोहोचवते—ना ट्रॅफिक सिग्नल, ना वाहतूक कोंडी आणि ना मधले थांबे. त्यामुळे प्रवास अधिक वेगवान, सोयीस्कर आणि वेळ वाचवणारा ठरतो.

महाराष्ट्रातील पहिली पॉड टॅक्सी योजना बांद्रा-कुर्ला कॉम्प्लेक्समध्ये वेगाने विकसित होत आहे. ही संकल्पना तत्कालीन मुख्यमंत्री व विद्यमान उपमुख्यमंत्री माननीय एकनाथ शिंदे साहेब यांच्या पुढाकाराने साकार होत आहे. याशिवाय मीरा-भाईंदर आणि ठाणे महानगरपालिका क्षेत्रातही ही प्रणाली सुरु करण्याची तयारी करण्यात येत असून, त्यामुळे शहरी दळणवळण व्यवस्था अधिक मजबूत होणार आहे.

पॉड टॅक्सी का खास आहे

- प्रदूषणमुक्त, स्वयंचलित आणि जलद प्रवास
- BOT मॉडेलवर आधारित प्रकल्प – सरकारवर कोणताही आर्थिक भार नाही
- स्मार्ट आणि शाश्वत शहरांच्या दिशेने एक मोठे पाऊल

उच्च बांधकाम खर्च, प्रगत देखभाल आणि कडक सुरक्षा निकष अशी काही आव्हाने असली तरी, पॉड टॅक्सी ही भविष्यातील आधुनिक, पर्यावरणपूरक आणि स्मार्ट शहरी वाहतुकीसाठी एक सशक्त आणि विश्वासाहर्ष पर्याय म्हणून पुढे येत आहे.